




## Editorial



TEACHERS  
NEED TO ADJUST  
YOUR PERFORMANCE  
DEPENDING ON  
NOT ONLY RECEIVING  
FEEDBACK  
BUT ALSO HAVING  
OPPORTUNITIES TO USE  
IT....  
THUS, THE  
MORE FEEDBACK  
YOU CAN RECEIVE IN  
REAL TIME,  
THE BETTER  
YOUR ULTIMATE  
PERFORMANCE WILL BE.

- NQ Kamath



## A word from your HOD

( Nav Krishna Valley School )

Hello Friends,

The most important learning starts when you are born. The first 3 years of a child's life is critical for setting the foundation of language, acquisition, socialization and learning curves . During these early years and especially during the first 3 to 6 years, children are capable of digesting a lot of information. The

brain grows more rapidly during this phase of life and well trained teachers along with preschools with developmentally appropriate programmes can have a long term effect on improving learning outcomes for children. We, at Abhyaas, provide all such kinds of facilities.

In Abhyaas we prepare the child where his//her physical, social, emotional, cognitive growth is taken care of. The curriculum which enables holistic development of a child. The environment of 'Abhyaas' gives the child freedom of choice with certain limitations. The material they handle is designed to maximize independent learning and exploration by the child. Environment of Abhyaas encourages the children to move freely around and choose their workplace and activities within limits of rightful behavior.

In Abhyaas, the most powerful and natural form of learning is through their experience or activity where they 'do' things rather than just study or follow what they are told to do.

Activities with materials are open ended, exploratory and encourages them to think which do not make them compete amongst them for grading /ranks. Daily observations of each child is done by the teacher on the basis of assessment and it gets reported to parents. A child centric learning in Abhyaas aims to develop the individual, social and intellectual capacities of a child. By the handling of material, an 'Abhyaas child' develops his/her fine motor skills, senso motor skills , develops concentration and makes them independent.

When education traverses its path from practical to theory, it becomes more meaningful and productive for the child. Practical to theory is how we learn cooking, to play a sport, to play an instrument. Why then do we choose to follow a route that reduces learning for academic learning ?Playing with the right toys can change the direction of learning and make it enjoyable.

## What is Inside

- Editorial
- A word from your HOD
- Teacher Interview
- Activities of students
- Media

## हिंदू कालदर्शिकेचा पहिला दिवस आणि उत्सव

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचाही प्रारंभ होतो.

### एकाच वर्षात दोनदा गुढीपाडवा

साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.

८ एप्रिल २०१६पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

### महाभारतातील उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात (१.६३) उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

### कृषी विषयक महत्त्व

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

### सामाजिक महत्त्व

गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.

या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.

### गुढीचे स्वरूप

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या /धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.



## ACTIVITY

During April 2022

In the month of April, the Art subject teacher Mr. Aakash Jadhav conducted 'the Bucket Colouring Activity' for the students of Primary and Secondary students to develop the values such as Fine Motor Skills and to Promote Creativity. Students were very much excited to do this activity on this occasion. The Teachers and students participated wholeheartedly in the activity. They used their different ideas to decorate the buckets. They wrote the Maths Formulas, Science Laws, Marathi Swamala and English Alphabets on the bucket. Overall, it was fun with learning.



### AMBEDKAR JAYANTI Celebration @ NKVS EM

'Knowledge is the foundation of a man's life' said Dr Bhim Rao Ambedkar.

Nav Krishna Valley School celebrated the 131st Birth Anniversary of Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar on 14th April 2022. As a part of the Nationwide Celebrations, the event commenced at 12.30 pm. in the school premises.

The Program started with Ambedkar's Photo Poojan by Principal Sangeeta Pagnis Ma'am, Vice Principal Mr. Prashant Chavan Sir. with great respect and followed by student's very informative speeches. Rangoli and drawing activities were also conducted by the teachers on this occasion. All the students participated in the activity enthusiastically.

Online quiz was also conducted by the school on this occasion for this quiz participation of people from different levels was recorded.

The event was coordinated by Mr. Dnyandeve Kamble Sir with great spirit.



मजी.जिल्हा क्रीडा अधिकारी व माजी सचिव सुरज स्पोर्ट्स अकॅडमीचे कै.रा.म.यादव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.







### Assessment Of Students. ✨

HSC and SSC board exam were conducted smoothly from 4th April 2022 to 16th April 2022. Best wishes were given to students by the Trustee Mr Pravinji lunkad sir, Secretahdry N.G. Kamath Sir and Principal Sangita Pagnis Ma'am for their success in exam.

Multi skill foundation course exam for 9th and 8th class was conducted on 25th and 26th April 2022. Multi skill foundation course includes agriculture, engineering, food processing and electrical which will be helpful for the students to get innovative knowledge which will be helpful for doing their day to day activities in future. Multi skill foundation course completion certificate were given to students. Students enjoyed their foundation courses & their exams too.

### Basic Enrichment Program

Nav Krishna Valley School Conducted a 'Basic Enrichment Program' From Nursery to Xth standard.

This Program was conducted In the month of April only with the purpose to fill the gap of educational loss for the children who suffered due to COVID-19.

This Program was aimed to enhance the students' Skill, enlighten their caliber and Build Up their confidence level for the next Academic year and all round development.

Teaching staff as well as Non teaching staff, students, parents - in fact everyone - showed their active participation towards this 'Basic Enrichment program'.

We Nav Krishna Valley School promise that this will benefit in big way in the future for these children for sure.



शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप या परीक्षेत 'शौन्या महादेव कंठीकर' (इयत्ता दुसरी) या विद्यार्थिनीने 100 पैकी 83 गुण मिळविले आहेत. तिचा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव पवार सरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तिच्या भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.





गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश प्रक्रिया सुरु

सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवेश प्रक्रिया सुरु.प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ इयत्ता पहिली प्रवेश चिरंजीव ओजस अनिरुद्ध टेके या विद्यार्थ्याचा झाला . दरवर्षी प्रथम येऊन संपूर्ण शालेय फी भरून आपला प्रवेश निश्चित करणाऱ्या पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन घेण्यात येते. त्याचप्रमाणे पालक श्री.अनिरुद्ध टेके यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी संदीप तुपे,रणजीत पाटोळे पालक उपस्थित होते .शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.अधिकराव पवार सर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.



New admission on Gudhi padwa staff performing padwa poojan



अभ्यास नर्सरी ,लेव्हल वन,लेव्हल टू या मुलांचा सद्विच्छा कार्यक्रम

सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली अभ्यास नर्सरी ,लेव्हल वन,लेव्हल टू या मुलांचा सद्विच्छा कार्यक्रम

आज गुरुवार दिनांक 7/4/22 रोजी मोठ्या उत्साहात घेण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार सर उपस्थित होते. बालवाडीचे शिक्षिका सौ. रजपूत मॅडम, सौ.जाधव मॅडम उपस्थित होत्या. लेव्हल टू च्या मुलांना पहिलीत दाखल करण्यात आले.

सालाबादप्रमाणे याही वर्षी नर्सरी, लेव्हल वन (लहान गट) मुलांकडून लेव्हल टू च्या मुलांना पहिली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.



एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा

कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांच्या मार्फत नव कृष्णा व्हॅली स्कूल (मराठी माध्यम) या केंद्रामध्ये(111027) एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा सुरु

या परीक्षेस एकूण १८४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. नव कृष्णा व्हॅली स्कूल (मराठी माध्यम) या केंद्राकडून या परीक्षेचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले.





साई मार्फत ॲथलेटिक्स खेळ प्रकाराची निवड चाचणी



महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा पूजन

भारतीय खेळ प्राधिकरण साई मार्फत ॲथलेटिक्स खेळ प्रकाराची निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी गोव्याचे एन आय ए कोच ओमविर सर व औरंगाबादचे एन आय एस एच कोच अशफाक सर यांचे प्राचार्या सौ संगीता पागनीस यांच्या कडून सत्कार करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सौ. अश्विनी जाधव मॅडम यांनी दिली. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन.



### रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम अभ्यास विभागात मोफत पुस्तके आणि बॅग वाटप

सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अभ्यास विभागातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व बॅग चे मोफत वाटप नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम चे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी नव कृष्णा व्हॅली एक नावाजलेली शाळा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये ओळखली जाते. केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बालवाडी पासूनच मुलांना क्रीडा साहित्यातून कृतीयुक्त शिक्षण दिले जाते.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत जसे की क्रीडा साहित्यातून शिक्षण, रोबोटिक्स ,मल्टी स्किल, व्हाइट हॅट ज्युनिअर कोडींग, पालक-बालक विमा संरक्षण, स्कॉलरशिप परीक्षा, अबॅकस, वैदिक गणित पद्धती, लॅंग्वेज लॅब, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्यूटर लॅब, ग्रंथालय, आय. आय .टी फाउंडेशन कोर्स, वाहतुकीची सोय यासारख्या सर्व सोयीसुविधांनी युक्त एक अग्रगण्य शाळा म्हणून कृष्णा व्हॅली स्कूल ओळखली जाते.



## नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

सुरज फाँडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल (मराठी माध्यम)मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ. कोमल बाळासो होनमोरे (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) या लाभल्या होत्या तर अध्यक्ष म्हणून नव कृष्णा व्हॅली स्कूल चे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार होते. तसेच स्वप्नाली जाधव मॅडम, अभ्यास विभागाच्या पालक प्रतिनिधी सौ रुपाली पाटील, या उपस्थित होत्या.

यामध्ये शालाबाह्य स्पर्धेमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करून गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या व शाळेमधील कला, क्रीडा व सांस्कृतिक या विविध विभागांमधील गुणवत्ताधारक खेळाडूंचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ. सुनीता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.



वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा





# नवकृष्णा व्हॅली शाळेत अॅथलेटिक्स निवड चाचणीचे आयोजन

प्रतिनिधी

कुपवाड

कुपवाड एमआयडीसीतील नवकृष्णा व्हॅली स्कूल येथे भारतीय खेळ प्राधिकरण (साई) मार्फत ९ ते १६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धा ११ व १२ एप्रिल रोजी नवकृष्णा व्हॅली शाळेच्या क्रीडांगणावर सकाळी आठ वाजता घेण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी ११ एप्रिल रोजी स्कूलच्या ग्राउंडवर सकाळी आठ वाजता आपल्या

मुळ कागदवे व झेरॉक्स प्रतीसह उपस्थित राहावे. यामध्ये जन्मनोंद दाखला, आधार कार्ड, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, शाळेचा बोनोफाईड), खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे.

निवड झालेल्या खेळाडूंना नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या ग्राउंडवर दररोज सकाळी व सायंकाळी सरावास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. निवड झालेल्या खेळाडूंना भारतीय खेल प्राधिकरणमार्फत सर्व स्पोर्ट्स किट व विमा अशा सुविधा देण्यात

येणार आहेत. दररोज सरावसाठी एनआयएस कोच मार्फत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या सौ. संगीता पागनीस यांनी केले आहे.

या अॅथलेटिक्स खेळ प्रकाराची निवड चाचणी घेण्यासाठी औरंगाबादचे आसिफ व गोव्याचे प्रशांत सिंग उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त खेळाडूंनी या ?थलेटिक्स निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन विनायक जोशी यांनी केले आहे.

दैनिक बंधुता

## सुरज फाऊंडेशन मार्फत आरोग्य सेविकांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

कुपवाड (बंधुता वृत्तसेवा)

कवटेमंकाळ जि प शाळा नंबर एक येथे सुरज फाऊंडेशन या संस्थेमार्फत कवटेमंकाळ आरोग्य सेविका, डॉ. आशाताई, अंबुलन्स ड्रायव्हर, वार्ड बॉय, आया, पॅथॉलॉजी चे लोक(२०० व्यक्तींचा) यांनी कोविड च्या काळात जीव तळ हातावर घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची काळजी घेतली त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांचा गौरव करण्याचे काम सुरज फाऊंडेशन ने केले.

सुरवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील माळी माजी बांधकाम सभापती पंचायत समिती व वैभव गुरव कार्यवाहक आंबेका शिक्षण संस्था ससेच दत्तात्रेय पाटील आरोग्य अधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सुरवातीस स्वागत व



प्रास्ताविक संतोष बैरगी इन्चार्ज नव कृष्णा व्हॅली गुरुकुल विभाग यांनी केले त्यांच्या प्रास्ताविक यामध्ये सुरज फाऊंडेशन हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते त्यातील अतिशय महत्वाचे म्हणजे तोरणाच्या कालावधीमध्ये लोक घरातून बाहेर येण्यास तयार नव्हते त्यावेळी आरोग्य सेविका डॉ.संजय ड्रायव्हर यांनी ज्या पद्धतीने मदत केली ती शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. त्यानंतर वैभव गुरव व सुनील माळी यांनी त्यांच्या म नोंगताममध्ये आरोग्य सेविकांचे

काम कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. तसेच दत्तात्रेय पाटील आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्यसेविका व अशा ताई तसेच अंबुलन्स ड्रायव्हर हेच लोक कोविड-१९ योद्धा म्हणून पात्र असल्याचे स्पष्ट भावना अंतःकरणातून व्यक्त केली कारण सर्व कोबीच्या रुग्णांना त्याने जवळून उपचार केले ते पण फक्त आणि फक्त सॅनीटायझर व मास्क वाढारे त्यानंतर माजी प्राध्यापक शौकत मुलानी यांनी आरोग्य सेविका ही आपली आईच



## नव कृष्णा व्हॅली अभ्यास नर्सरी,लेव्हल वन लेव्हल टू या मुलांचा सदृच्छा कार्यक्रम



कुपवाड :बंधुता वृत्तसेवा

आज गुरुवार दिनांक ७/४/२२ रोजी मोठ्या उत्साहात घेण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकाराव पवार सर उपस्थित होते. बालवाडीचे शिक्षिका सौ. रजपत मॅडम .सौ.

जाधव मॅडम उपस्थित होत्या. लेव्हल टू च्या मुलांना पहिलीत घालण्यात आले.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी नर्सरी, लेव्हल वन (लहान गट) मुलांकडून लेव्हल टू च्या मुलांना पहिली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.



## नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

कुपवाड : सुरज फाऊंडेशन संस्थेत या नव कृष्णा व्हॅली स्कूल (माट्टी माध्यम) मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला सौ. कोमल बडसाई होमग्रेज (सायनिक मोटार वाहन निरीक्षक) प्रमुख पाहुण्या म्हणून लाभला होता. तर अध्यक्ष म्हणून नव कृष्णा व्हॅली स्कूल चे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकाराव पवार, पालक प्रतिनिधी सौ. रुपाली पाटील तसेच स्वप्नाली जाधव याही उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले. अतिथी देवी भूषा व उर्मिप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक यांनी केला. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकाराव पवार आपल्या माननीय पापणाने म्हणजे की मागेल देन वर्षाभर कोरोना च्या काळात शाळा बंद होत्या त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता पण या शाळेच्या शास्त्रांमध्ये शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला

नेहमीच प्रयत्नशील असणारी नव कृष्णा व्हॅली एक नावाजलेली शाळा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये ओळखली जाते. केवळ सुनंती ज्ञान व देवा मुलांचा सर्वांगीण विकास देणार यासाठी बालवाडी मुलसुख कुलंज श्रीडी साहित्यानु कृतीवुक्त शिक्षण दिले जाते. मुलांच्या उत्कलन भविष्यासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत जसे की क्रीडी साहित्यानु शिक्षण, रोबोटिक्स, माट्टी क्लायट, व्हडल शेट खुर्चीअर कोडींग, पालक-बालक विभा संस्कार, स्कॉलरशिप परीक्षा, अर्बनस, वॉट्सअप गॅलरी पट्टी, लॅपटॉप रॉब, सुनंज प्रयोगशाळा, कम्प्युटर रॉब, प्रयास, आर. आर.टी काउंटेडेशन कॉर्स, वाहतूकीची सोय यासारख्या सर्व सोयीसुविधांनी युक्त एक आदर्श शाळा म्हणून कृष्णा व्हॅली स्कूल ओळखली जाते. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या

उजवळ भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्या सौ. कोमल होमग्रेज यांनी शाळेतील मुलांनी संवाद करताना म्हालाच्या आगली वरी इच्छा असते त्यात आपण विचार करतो त्यावर आपली तुमची आवड आहे त्यावर तुमची प्रगती होते आणि यश देखील मिळते. आपण कोठे राहो कोणताही राहो वाचकन आपली संस्कार आणि आपले म्हणू ठरत असते.

सत्काराने वारत असताना बालवृत्तीचे नियम पाळणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून मुलांना उजवळ भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्रीडा गुणवत्ता मध्ये शाळेचे नाव लौकिक केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यामध्ये आंतरराष्ट्रीय करार मारल अट स्पर्धेमध्ये सुवर्णपदक घेलेल्या कु. शुभिका पाटील व कु. भार्गवी कोंबळे यांचा सत्कार तसेच राज्यस्तरीय करार स्पर्धेत प्रथम आलेल्या अनिरुद्र ताळेकर, फीडे बुद्धिकर स्पर्धेत प्रथम आलेली विभासिणी गळे तसेच जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम आलेल्या विराज जोशी व जिल्हास्तरीय

जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेल्या संगम चिंचकर यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक क्रीडा स्पर्धीतील मैदानी व सांघिक खेळातील प्रगतापरायक खेळाडूंचा सत्कारापण करण्यात आला यामध्ये मुलांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रथमेश ओतारी व मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून गावडी कुमारा हिला पारितोषिक देण्यात आले. अभ्यास विभागात पेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सत्कार देण्यात आला. गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत वर्ग सजावट हा उपक्रम देण्यात आला त्यामध्ये पारितोषिक मिळवलेल्या सहायक शिक्षिका सौ. ललित गौडांते व कु. शिंपका हेरावे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहायक शिक्षिका सौ. सुनीता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक श्री. चंद्रशेखर कोंबळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले